

## Best Practices

### Best Practice-I Class Room to Society

Education and society both are inter-related or inter-dependent, because both mutually influence each other. Without education, how we can build an ideal society and without society how we can organize education system systematically, that means both are needed to understand. The primary task of education is to socialize the students to understand the needs, goals and expectations of the society in which they live.

In class room, apart from our regular teaching learning process, we teach our students about social responsibilities, importance of cleanliness and hygiene, about protection of animals, importance of physical fitness. We also guide our students about how to use their laboratory practical knowledge for the betterment of society. Following activities are conducted to implement classroom knowledge for society.

### Activities related to Importance of Physical fitness

#### 1] Celebration of International Yoga Day-

For mental stability, physical fitness is very important, So, keeping this point in to consideration our college celebrated the International Yoga Day (21<sup>st</sup> June 2022). Prof.Dr. Pravin Borse of English department demonstrated various yoga poses. Hon. Principal Dr.T.S. Birajdar and other faculty members along with students were present for the above said activity. NSS and Sports department conducted this activity.





*Faculty Members and students are performing various Yoga Poses*

## 2] Fit India Freedom Run-

On 29<sup>th</sup> August 2022 the "Fit India Freedom Run" was organized by the Ministry of Sports and Youth Affairs of the Government of India. This run was conducted across the country to promote fitness and healthy living. In our college, NSS, NCC and sports department jointly organizes the Taluka level Marathon. The marathon route covered a distance of three kilometres, starting from Dharangaon college and culminating at the Krantiveer Khwajaji Naik Smruti Sthal. The marathon aimed to encourage physical fitness and promote healthy life style amongst the students. This marathon event was an excellent opportunity to show the importance of physical fitness and health among the students and volunteers. It was organized with enthusiasm and dedication to promote a culture of fitness and well-being among the youth.

### *Some glimpse of Marathon activity*







## 2]Activities related to animal welfare and importance of plant -based diet

### A] Webinar-

On 20<sup>th</sup> September 2022, a state-level webinar was organized jointly by the (National Service Scheme Division) ACS College, Dharangaon and the Vegan Outreach Study Centre, Pune. The webinar focused on topics related to animal welfare, as well as the importance of a plant-based diet and its impact on human health. It was conducted in a virtual format.

During this webinar, Dr. Ashutoosh Dubey from the Vegan Outreach Study centre addressed the attendees. Additionally, Dr..Kartikyan, Director of NSS, Maharashtra and Goa, and Dr. Sadhani Nandre, Director of NSS K.B.C. North Maharashtra University, Jalgaon, provided valuable insights to the participating students. The webinar aimed to educate students about animal welfare, the benefits of a plant-based diet, and related subjects. It was a platform for students to gain knowledge and awareness about these important topics.



## **B) Invited talk on Biodiversity**

A lecture on Biodiversity Conservation was organized on 21 March 2023 by Biodiversity Committee of College of Arts, Commerce and Science, Dharangaon. Prof. Dr. H.G.Sadafule was present as a resource person for the said program. He guided the students on “Contribution of Micronutrients to Biodiversity Endowment”. Dr.A.K.Kulkarni, President of the institute, presided over the program. Principal Dr.K.M.Patil was present as the chief guest. The program was introduced by Prof. Dr. K. D. Mahajan and moderated by Dr. S. M. Upasani. The guests were introduced by Prof. Dr. Waghmare and vote of thanks was given by Prof. R. M. Kendre. Prof.Dr.Swapnil M. Khare played an important role in the successful organization of the program. All the students of Arts, Commerce and Science College benefited from the said lecture. The faculty of the senior and non-teaching staff of the college cooperated for the success of the program.



## **3) Activities related social awareness-**

### **A) Vaccination camp-**

On 26th July 2022, a vaccination camp for Covaxin and Covishield was organized jointly by the NSS Department of Arts, Commerce, and Science College, Dharangaon and the Rural Hospital Dharangaon. In this regard, Dr. Mayur Jain, Mr. Gyaneshwar Shimpi, Mr.

Ramesh Kakade, and the employs of Rural Hospital were present. Interested individuals from the college as well as Dharangaon city took the opportunity to get vaccinated.

**Glimpse of Vaccination camp**



## धरणगावच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात कोविड लसीकरण

**धरणगाव :** कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत २६ रोजी महाविद्यालयात कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कोवीशील्ड आणि कॉव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस एकूण ८० लाभार्थ्यांना देण्यात आले. धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉ.मयुर जैन व त्यांच्या टीमने या शिबिरामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.एम.पाटील व उपप्राचार्य डॉ.ए.डी.वळवी यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी नियोजनात सहकार्य केले.



### **B] Rally on Aids awareness-**

On December 1, 2022, the Arts, Commerce, and Science College, Dharangaon, organized a rally in the city. The event aimed to raise awareness about HIV/AIDS and promote safe practices. It was jointly organized by the National Service Scheme, National Cadet Corps, and P.R. High school. The Principal of the Higher Secondary School, Dr. Sanjeev Kumar

Sonavane, who also serves as the program coordinator. On December 2, 2022, a seminar on "AIDS - Its Causes and Prevention" was conducted by Mr. Gyaneshwar Shimpi, an instructor at the I.C.T.C. center, and Mr. Rameshwar Kakade, a laboratory technician at the I.C.T.C. center, both from the Rural Hospital in Dharangaon. The seminar provided valuable information to the students about HIV/AIDS and its prevention.



### C] Cleanliness Drive-

On 14<sup>th</sup> October 2022, the NSS & NCC Department of Arts, Commerce, and Science College, Dharangaon, in coordination with the Nehru Yuva Kendra, organized the "Clean India 2.0" program. This program aimed to promote cleanliness and environmental awareness. 70 NSS volunteers participated in the program. The volunteers worked diligently to clean and beautify the campus of the college and railway station. They engaged in activities such as cleaning, weeding, and planting to contribute to a cleaner and greener environment.

The "Clean India 2.0" program was conducted with enthusiasm and dedication, and it emphasized the importance of cleanliness and environmental conservation. The volunteers' efforts in maintaining the cleanliness of the college campus were appreciated and supported by the organizing committee, which included Dr. A. D. Valvi, Dr. Gaurav Mahajan, Dr. Jyoti Mahajan, Dr. Deepak Bonde. Additionally, the support got from teaching and non-teaching staff including Mr Jitendra Bhais, Mr.Sujit Jain, and Mr. Sunil Patil, played an essential role in making the program successful.



**DJ Play on "Azaad Hinda ki Gaatha"**



On March 23, 2023, a histrionic performance titled "Azaad Hinda ki Gaatha" (The Epic of Indian Freedom) was organized by the National Service Scheme (NSS) in collaboration with the Department of Culture, Ministry of Culture, Government of Maharashtra, and Artistic Humans. The play was held at the Sant Gyaneshwar Hall of the Arts, Commerce, and Science College, Dharangaon, as part of the Azadi ka Amrit Mahotsav, commemorating the 75th year of India's independence.

The performance began with patriotic songs sung by S.Y. B.Com. Student Roshani Bhatiya, followed by a play depicting the struggles and sacrifices made by Indian freedom fighters in their quest for independence. The play aimed to educate and inspire the audience about the significant events and individuals who played a crucial role in India's freedom movement.

The performance was well-received by the audience, and students and spectators alike were deeply moved by the portrayal of the sacrifices made by the freedom fighters. The event successfully conveyed the message of patriotism, sacrifice, and the importance of preserving India's rich history of the freedom struggle.



## ‘आझाद हिंद’ ची गाथा नाट्यप्रयोगाचे धरणगाव महाविद्यालयात सादरीकरण



**धरणगाव :** स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आजाद हिंद ची गाथा या नाटकाचे आयोजन कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात २३ मार्च रोजी दुपारी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील ७५ महाविद्यालयाची निवड करण्यात आली होत. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक कलाकार सहभागी झाले होते. उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. एम. पाटील होते. याप्रसंगी उपप्राचार्य मेजर डॉ.ए.ड.वळवी, रासेयो विभागाचे चोपडा

विभागाचे विभागीय समन्वयक डॉ संजय शिंगाने, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा बी.एल.खोडे, नेक समन्वयक प्रा संदीप पालखी, डॉ.दीपक बोडे, प्रा.राजू केंद्रे, ग्रंथपाल प्रा.पंकज देशमुख, संजय तोडे, जितू परदेशी, मंगेश पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रथम क्रांतिकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रोशनी भाटिया हिने देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाधिकारी डॉ.अभिजीत जोशी, डॉ.गौरव महाजन, डॉ.ज्योती महाजन, प्रा.विश्वजीत वळवी, प्रा योगेश पाटील यांनी मेहनत घेतली.

### E] Demonstration of Fire Extinguisher –

In chemistry lab, students are dealing with hazardous chemicals and solvents. These solvents can catch fire and some unwanted incident can occur. To overcome such situation students should know how fire extinguisher is used. So, keeping this point in to consideration our department has organized a demonstration on how to use fire extinguisher on 7<sup>th</sup> November 2022. Prof.V.Y. Valvi gave proper demonstration of fire extinguisher. Students ask various question about its operation. First of all, we showed the video related to operation of fire extinguisher and after that actual demonstration is given to students. We have created QR code of Video related to use of Fire extinguisher.



## **Best Practice-II**

### **Women Empowerment**

Empowering women is essential to the health and social development of families, communities and countries. When women are living safe, they can reach their full potential. Empowering women involves granting them tools, opportunities, and autonomy.

#### **A] Health check-up camp for Girl Students -**

On 30<sup>th</sup> September, 2022, a health check-up camp titled "माता सुरक्षित, तर घर सुरक्षित – अमृत अक्षियान" (Mother's Safety, Home Safety Campaign) was organized by NSS department of our college in collaboration with various healthcare professionals. This camp was aimed at

ensuring the health and well-being of the girl students. During this health camp, Covid Vaccination, height and weight measurements, haemoglobin, blood tests, various medical tests such as dental, eye, dental, anaemia test were conducted. The girl students received valuable insights into maintaining their health and hygiene. The program aimed to create awareness about health and hygiene and empower girl students with the knowledge to take care of themselves

### **B] Celebration of Women's Day-**


On 8<sup>th</sup> March, 2023, the college celebrated International Women's Day with great enthusiasm. The program was organized by the National Service Scheme (NSS) under the guidance of college authorities. The program was presided over by the college principal, Prof. Dr. K.M. Patil, and was graced by various eminent women from different fields. The event aimed to honour and recognize the achievements of women in various sectors. Here are the eight fields and the corresponding women who were honoured during the program:

1. Agriculture Sector: Mrs. Ratnamala Dilip Patil, a female farmer from Sakri Tq. Dharangaon.
2. Medical Sector: - Mrs. Saroj Zavru Bhadane, a female health worker at the Rural Government Hospital in Dharnagaon.
3. Education Sector: - Anganwadi Sevika Smt. Yashri Dependra Patil from Dharangaon.
4. Social Worker: -Mrs. Surekha Sunil Chaudhari, a resident of Dharangaon.
5. Homemaker: -Mrs. Vandana Patil from Dharangaon.
6. Law Enforcement Sector: - Lady constable Mrs. Hira Hemaraj Khairnar from the Dharangaon Police Station.
7. Cooperative Sector: - Mrs. Pushplata Vaijay Saindane , a member of small Savings Group in Dharangaon.
8. Business: - Recognizing Beauty Salon owner Devyani Gupta from Dharangaon.

During the program, these women were honoured for their contributions to their respective fields. The event also emphasized women's empowerment and health awareness. The women who attended the program showed great enthusiasm and actively participated in discussions about women's roles in society, family health, and hygiene.



GPS Map Camera




Google

Dharangaon, Maharashtra, India  
274V+36X, Vidyut Vihar, Koradi, Dharangaon,  
Maharashtra 425105, India  
Lat 21.005241°  
Long 75.293104°  
08/03/23 09:48 AM GMT +05:30



GPS Map Camera



Google

Dharangaon, Maharashtra, India  
274V+36X, Vidyut Vihar, Koradi, Dharangaon,  
Maharashtra 425105, India  
Lat 21.005262°  
Long 75.293068°  
08/03/23 10:53 AM GMT +05:30



Google

Dharangaon, Maharashtra, India  
 274V+36X, Vidyt Vihar, Koradi, Dharangaon,  
 Maharashtra 425105, India  
 Lat 21.005242°  
 Long 75.293091°  
 08/03/23 09:54 AM GMT +05:30

## धरणगाव महाविद्यालयात विविध क्षेत्रातील आठ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

► धरणगाव। प्रतिनिधी -  
 प्रा.बी.एन.चौधरी  
 कला वाणिज्य आणि  
 विज्ञान महाविद्यालय  
 धरणगावजिल्हा जळगाव  
 येथे राष्ट्रीय सेवा योजना  
 व युवती सभा विभागातर्फे  
 जागतिक महिला दिन साजरा  
 करण्यात आला. या कार्यक्रमात आठ कर्तृत्ववान  
 महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे  
 अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के एम पाटील होते.  
 प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम  
 अधिकारी प्रा. डॉ. अभिषेक जोशी उपस्थित होते.  
 कृषी क्षेत्रातून सी रत्नमाला दिलीप पाटील  
 या शेतकरी महिला साक्री ता. धरणगाव.  
 वैद्यकीय क्षेत्रातून शासकीय रुग्णालय धरणगाव  
 येथील आशाताई पदावर असणाऱ्या सरोज. झावरू  
 भदाने. शैक्षणिक क्षेत्रातून धरणगाव संभाजीनगर



देशदूत

अध्यक्षीय  
 भाषणात डॉ. पाटील  
 यांनी सरस्वती व  
 सावीत्री यांच्या  
 एकत्रित पुजनाने  
 परंपरा व संघर्षात्मक  
 यश या दोन्ही बाबी  
 जपल्या गेल्या  
 असे सांगितले. मुलींनी आजच्या समाजाला  
 खंबीरपणे समोरे जाण्याची गरज आहे असे मत  
 प्रा. डॉ. के. एम पाटील सर यांनी व्यक्त केले.  
 सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती महाजन  
 यांनी केले व प्रास्ताविक व आभार  
 डॉ. कांचन महाजन यांनी व्यक्त केले  
 कार्यक्रमाला प्रा. बिरारी मंडम, प्रा. कविता  
 महाजन, प्रा. डॉ. तायडे मंडम प्रा. प्राची पगारिया,  
 प्रा. पूर्वा मंडम, प्रा. श्रद्धा चौटे, प्रा पल्लवी मंडम  
 व सर्व महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

येथील अंगणवाडी सेविका सौ जयश्री दिपेंद्र पाटील.  
 समाजसेवक म्हणून सौ. सुरेखा सुनील चौधरी, गृहिणी  
 म्हणून सौ. वंदना छबीलाल पाटील. संरक्षण क्षेत्रातून  
 धरणगाव पोलीस स्टेशन हवालदार सौ. हर्षली  
 हेमराज खैरनार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून  
 नगरपालिका येथील बचत गट संघटक सौ.  
 पुष्पा विजय सेकंदाने तर व्यवसायीक क्षेत्रातून  
 ब्यूटीशियन देवयानी गुप्ता यांना आमंत्रित करून  
 त्यांचा भारतीय नारी हे स्वामी विवेकानंद  
 यांचे पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.